



महाराष्ट्र शासन
विधि व न्याय विभाग

मात्रांशु

सन १८६९ चा मुंबई अधिनियम क्रमांक १४

मुंबई दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९

(दिनांक ३१ ऑगस्ट २००६ पर्यंत सुधारित)

Act No. XIV of 1869

The Bombay Civil Courts Act, 1869

(As modified upto 31st August 2006)

व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद यांनी मुद्रित केले व संचालक, शासकीय मुद्रण व लेखनसामग्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०० ००४ यांनी प्रकाशित केले.

२००६

[किंमत : रुपये ६.००]

मुंबई दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९.

अनुक्रमणिका

उद्देशिका.
कलमे.

पृष्ठे

**प्रकरण -एक
प्रारंभिक**

१.	संक्षिप्त नाव व व्याप्ती	५
२.	[निरसित करण्यात आले]	५

प्रकरण -दोन

जिल्हे आणि सदर स्टेशन

३.	जिल्ह्यात फेरफार करणे आणि नवीन जिल्हे बनविणे	५
४.	सदर स्टेशनाची जागा	५

प्रकरण - तीन

जिल्हा न्यायालये

५.	जिल्हा न्यायाधीश	६
६.	जिल्हा न्यायालयाची जागा	६
७.	जिल्हा न्यायालयाचे प्रारंभिक क्षेत्राधिकार	६
८.	जिल्हा न्यायालयाचे अपील क्षेत्राधिकार	६
९.	न्यायालयांवर नियंत्रण ठेवणे आणि त्याची तपासणी करणे	६
१०.	लेख आणि आदेश	६
११.	प्रतिवृत्ते आणि पत्रके	६
१२.	जिल्हा न्यायाधिशाचा शिक्का	६

प्रकरण - चार

जिल्हा सह न्यायाधीश

१२.	जिल्हा सह न्यायाधीश नेमण्याचा अधिकार	७
१२अ.	एका जिल्ह्यातील जिल्हा न्यायाधीश किंवा अपर जिल्हा न्यायाधीश याची दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा सह न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याचा अधिकार.	७
१३.	जिल्हासह न्यायाधिशास लागू असणारे अधिनियम : जिल्हा सह न्यायाधीशाचा शिक्का.	७

अनुक्रमणिका—वालू

कलमे	पृष्ठे	
प्रकरण-पाच		
अपर जिल्हा न्यायाधीश		
१४.	अपर जिल्हा न्यायाधीश नेमण्याचा अधिकार	६
१५.	अपर जिल्हा न्यायाधिशाच्या न्यायालयाची जागा	६
१६.	अपर जिल्हा न्यायाधिशांचे प्रारंभिक क्षेत्राधिकार	६
१७.	अपर जिल्हा न्यायाधिशांचे अपील क्षेत्राधिकार	६
१८.	[वगळण्यात आले]	
१९.	अपर जिल्हा न्यायाधिशाकडे जिल्हा न्यायाधिशाचे अधिकार सोपवून देण्याचा अधिकार	९
२०.	अपर जिल्हा न्यायाधिशाने जिल्हा न्यायाधिशाचा शिकका वापरणे	९
प्रकरण-सहा		
दिवाणी न्यायाधीश		
२१.	दुघ्यम दिवाणी न्यायालयांची संख्या	९
२२.	दिवाणी न्यायाधिशांची नेमणूक	९
२२अ.	दिवाणी न्यायाधिशांच्या क्षेत्राधिकाराच्या स्थानिक हदी ठरविण्याचा अधिकार	१०
२३.	दुघ्यम न्यायालयांची जागा, संयुक्त दिवाणी न्यायाधिशांची नियुक्ती	१०, ११
	संयुक्त दिवाणी न्यायाधिशांस लागू असणाऱ्या तरतुदी	
२४.	दिवाणी न्यायाधिशांचे वर्ग. (वरिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशांचे क्षेत्राधिकार	११, १२
	(कनिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशांचे क्षेत्राधिकार	
२५.	(वरिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशांचे विशेष क्षेत्राधिकार	१२
२६.	त्यांच्या निर्णयावर अपील करणे	१२
२७.	(वरिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशाचे किंवा लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधिशाचे अपील क्षेत्राधिकार	१२
२८.	दिवाणी न्यायाधिशांकडे लघुवाद न्यायालयाचे अधिकार सोपविण्याचा अधिकार	१३
२८-अ.	विवक्षित अधिनियमांनव्ये दिवाणी न्यायाधिशांस क्षेत्राधिकार देण्याचा अधिकार	१३
२९.	दिवाणी न्यायाधिशाचा शिकका	१४
३०-३१.	[निरसित करण्यात आले]	१४
३२.	सरकारसंबंधी दावे काढून टाकणे किंवा तात्पुरते दूर करणे	१४
३३.	[निरसित करण्यात आले]	१५
३४.	[निरसित करण्यात आले]	१५

अनुक्रमणिका—चालू

कलमे		पृष्ठे
प्रकरण-सात		
तात्पुरत्या रिक्त जागा.		
३५.	जिल्हा न्यायाधिशाचे तात्पुरते रिक्त झालेले पद	१५
३६.	जिल्हा न्यायाधिशाचे अधिकार सोपादिणे	१६
३७.	दुष्यम न्यायाधिशाचे तात्पुरते रिक्त झालेले पद	१६
प्रकरण-आठ		
प्रशास्त्री अधिकारी		
३८.	[निरसित करण्यात आले]	१६
३९.	प्रशास्त्री अधिकार्यांची कर्तव्ये	१६
४०.	न्यायालयाचे कारकून नेमण्याचे अधिकार	१६
४०-अ.	[निरसित करण्यात आले]	१६
प्रकरण-नऊ		
संकीर्ण		
४१.	कामकाज ठेवण्यासंबंधी नियम	१७
४१-अ.	लायसन दिलेले विनंती-अर्ज लिहून देणे	१७
४२.	आदेशिकेची फी	१७
४३.	न्यायालयाची बैठक सूट्या	१७
	अनुसुची [निरसित करण्यात आले]	१७

सन १८६९ चा मुंबई अधिनियम, १४*

[मुंबई दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९]†

[११ मार्च, १८६९]

हा अधिनियम पुढील अधिनियमांच्ये अंशात: निरसित करण्यात आला :-

- सन १८७० चा अधिनियम १४.
- सन १८७६ चा अधिनियम १२.
- सन १८८१ चा अधिनियम ७.
- सन १८९० चा अधिनियम ८.
- सन १८९१ चा अधिनियम १२.
- सन १९१० चा मुंबई अधिनियम १.

या अधिनियमात पुढील अधिनियमांच्ये सुधारणा करण्यात आल्या :-

- सन १८७६ चा अधिनियम १०.
- सन १८८० चा अधिनियम ९.
- सन १८८० चा अधिनियम १५.
- सन १९३० चा अधिनियम २८.
- सन १८९५ चा मुंबई अधिनियम ३.
- सन १९०० चा मुंबई अधिनियम १.
- सन १९१२ चा मुंबई अधिनियम ५.
- सन १९१४ चा मुंबई अधिनियम ५.
- सन १९२६ चा मुंबई अधिनियम ६.
- सन १९२७ मुंबई अधिनियम ९.
- सन १९३० चा मुंबई अधिनियम ७.

भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेशाद्वारे त्यांत अनुकूलन व रूपनेत्र करण्यात आले.

या अधिनियमात पुढील अधिनियमांच्ये सुधारणा करण्यात आल्या :-

- सन १९४२ चा मुंबई अधिनियम ११.*
- सन १९४२ चा मुंबई अधिनियम २०.*
- सन १९४५ चा मुंबई अधिनियम १०.*

* उद्देश व कारण याचे निवेदन, यासाठी भारताचे राजपत्र १८६९ याचे पृष्ठ क्र. १०० घहावै; आणि परिषदेतील कार्यवाहीसाठी वरील राजपत्र पहावे, पूरक पृष्ठ ५९, १८०, १८५, ३३६, ४२१ व ४६४.

† हा अधिनियम लागू करण्यात आला आणि सन १९५८ चा मुंबई १४ (सन १९५८ चा मुंबई १४ याचे कलम २ पहा) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लागतपूर्वी मुंबई राज्याच्या ज्या भागास लागू नक्ता त्या भागास याद्वारे लागू करण्यात येत आहे आणि अशा रीतीने लागू केल्यासुले तो त्या भागात अंगलात राहील.

* सन १९४७ चा मुंबई क्रमांक ४८ याद्वारे हा अधिनियम पुन्हा लागू करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य (केंद्रिय अधिनियम अध्यादेश आणि अनुकूलन) आदेश, १९४८ अनुकूलन आणि लपबेद करण्यात आले :—

या अधिनियमांत पुढील अधिनियमांच्ये सुधारणा करण्यात आल्या :—

सन १९४९ चा मुंबई अधिनियम २२.

सन १९४९ चा मुंबई अधिनियम ५४।

† सन १९४९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५४ याचे कलम ६ पुढील प्रमाणे वाचावै :—

व्याख्या “६ या अधिनियमाची कलमे २ ते ५ (दोन्ही धरून) यांच्या तरतुदीद्वारे उक्त अधिनियमात करण्यात आलेली सुधारणा पुढील आवटीत परिणामक होणार नाही. व लागू होणार नाही;—

(अ) हा अधिनियम अमलात येण्याच्या दिनांकास कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेल्या ज्या दिवाणी स्वरूपाच्या दाव्यातील किंवा कार्यवाहीतील विषयाची रक्कम किंवा भूत्य हे पाच हजार रुपयोपेक्षा अधिक परंतु दहा हजार रुपयोपेक्षा कमी असेल असा दिवाणी स्वरूपाचा कोणताही दावा किंवा कार्यवाही असा कोणताही दावा किंवा कार्यवाही ही, जणू काही हा अधिनियम संमत झाला नव्हता अशा प्रकारे, चालू ठेवण्यात येईल व निकालात काढण्यात येईल ; आणि

(ब) (एक) ज्या दाव्यातील किंवा कार्यवाहीतील विषयाची रक्कम किंवा भूत्य हे खंड (अ) मध्ये विभिन्निरुद्ध केल्याप्रमाणे असेल असा कोणत्याही दाव्यामध्ये किंवा कार्यवाहीमध्ये काढलेल्या भूल वा अपील हुक्मनाम्यावर वा आवेशावर दाखल करण्यात आलेली आणि हा अधिनियम अमलात येण्याच्या दिनांकास कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेले कोणतेही अपील ;

(दोन) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी काढलेल्या हुक्मनाम्यावर किंवा आदेशावर दाखल करण्यात आलेले कोणतेही अपील.

असे कोणतेही अपील, जणू काही हा अधिनियम संमत झाला नव्हता अशा प्रकारे चालू ठेवण्यात येईल किंवा दाखल करण्यात येईल वा निकालात काढण्यात येईल.”

द
द
दि
को
उ
स
ता
स्थ
को
किं
चाह

* त्यात पुढील आदेशान्वये अनुकूलने व रुपयेद करण्यात आले :-

विधी अनुकूलन आदेश, १९५०.

सन १९५० चा मुंबई अधिनियम ३६\$.

विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश, १९५६.

सन १९५८ चा मुंबई अधिनियम ९४\$.

६ सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रनंक १४ याचे कलम ८ पुढील प्रभागे आवाहे :-

"८. या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी राज्याच्या ज्या भागास मुख्य अधिनियम लागू नव्हता त्या भागास तो लागू केल्यावर—

निसन व

(१) मध्यप्रांत व बन्हाड न्यायालय अधिनियम, १९४७,

व्यावृती.

(२) हैदराबाद दिवाणी न्यायालय अधिनियम, १९५४,

(३) सौराष्ट्र जिल्हा व दिवाणी न्यायालय अध्योदेश, १९४८, आणि

(४) कच्छ (न्यायालय) आदेश, १९४८

हे रद्द होतील :

परंतु हे अधिनियम अशा रीतीने रद्द झाल्यानुसारे अशा रीतीने रद्द केलेल्या अधिनियमाच्या अध्यादेशाच्या किंवा आदेशाच्या पूर्वीच्या अंमलास बाब्ध येणार नाही आणि त्याच्या उपबंधानुसार किंवा त्याच्याचे केलेले कोणतेही कृत्य किंवा उपाययोजना (यास बनविण्यात आलेले जिल्हे, ठरविलेल्या मर्यादा, रथापन केलेली किंवा रचना केलेली न्यायालये, केलेल्या नेमणुका, केलेले नियम, दिलेले आदेश, नेमून दिलेली काने, दिलेले अधिकार, यिहित केलेले शिक्के किंवा नमूने, ठरविलेला किंवा निहित केलेला क्षेत्राधिकार, काढलेल्या अधिसूचना किंवा नोटिस व चालविलेले कामकाज या गोर्टीच्या समावेश होतो), ही मुख्य अधिनियमाच्या उपबंधांशी यिसगत नसेल तेथेच, मुख्य अधिनियमाच्या तत्सम उपबंधांच्ये केलेले कृत्य किंवा केलेली उपाययोजना आहे ख्से समजाले पाहिजे. आणि मुख्य अधिनियमान्वये केलेल्या कोणत्याही कृत्यावलन किंवा उपाययोजनेवरून रद्द करण्यात आले नसेल तर व रद्द करण्यात येईपर्यंत अंमलात असण्याचे चालू राहील.

तसेच कोणत्याही न्यायालयासमोर किंवा प्राधिकार्याकडे, आणि असे तत्सम न्यायालय किंवा प्राधिकारी नसेल तर, किंवा असे तत्सम न्यायालय कोणते किंवा तत्सम प्राधिकारी कोण याबाबत शंका उपस्थित इतरी असेल तर उच्च न्यायालय नामोदिट करील त्या न्यायालयाकडे किंवा प्राधिकार्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे असे समजाले पाहिजे, आणि ते अशा न्यायालयासमोर किंवा प्राधिकार्यासमोर चालू ठेवण्यात आले पाहिजे व त्याजकऱ्यात ते निकालात काढण्यात आले पाहिजे.”

सन १९७७ चा महाराष्ट्र अधिनियम ४६ \$ (१-१-१९७८)‡.

सन १९८३ चा महाराष्ट्र अधिनियम ७० (१-१-१९८४)‡.

सन १९८४ चा महाराष्ट्र अधिनियम २७@ (२८-९-१९८४)‡.

सन १९९१ चा महाराष्ट्र अधिनियम ३ (१३-१-१९९१)‡.

सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम ३५ @ @‡.

‡ ही खूण अधिनियमाच्या प्रारंभीचा दिनांक दर्शविते.

\$ सन १९७७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याचे कलम ११ पुढील प्रमाणे वाचावे.

व्यावृती. “१९. पूर्वोक्त अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमात या अधिनियमाहारे केलेल्या सुधारणांचा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेस कोणत्याही न्यायालयात दाखल केलेल्या व त्याच्याकडे प्रलंबित असलेल्या दिवाणी स्वरूपाच्या कोणत्याही वादांच्या, अपिलांच्या किंवा इतर कार्यवाहीच्या बाबतीत परिणाम होणार नाही व त्याबाबतीत त्या लागू असतात व अशी कार्यवाही जणू काही हा अधिनियम संमत करण्यात आलेला नसल्याप्रमाणे त्या न्यायालयाकडून चालू ठेवण्यात येईल व निकालात काढण्यात येईल; तसेच या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेपूर्वी कोणत्याही न्यायालयाने काढलेल्या कोणत्याही हुक्मनाम्याच्या किंवा दिलेल्या आदेशाच्या बाबतीतील दिवाणी स्वरूपाचे कोणतेही अपील, पुनरीक्षण अर्ज किंवा इतर कार्यवाही जणू काही हा अधिनियम संमत करण्यात आलेला नसल्याप्रमाणे, अशा प्रारंभापूर्वी अशी कार्यवाही करण्यास सक्षम असणाऱ्या न्यायालयापुढे दाखल करण्यात येईल व तीची सुनावणी करण्यात येईल व ती निकालात काढण्यात येईल.”

@ सन १९८४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७ याचे कलम ३ पुढील प्रमाणे वाचावे :-

सन १९८३ चा “३. (१) १ जानेवारी १९८४ रोजी (या कलमात यानंतर जिचा निर्देश “उक्त तारीख” असा करण्यात आलेला आहे) अंमलात सन महाराष्ट्र आलेला मुंबई दिवाणी न्यायालय (सुधारणा) अधिनियम, १९८२ द्वारे करण्यात आलेल्या सुधारणांचा उक्त तारखेस कोणत्याही १९८३ अधिनियम न्यायालयात सादर करण्यात आलेले व प्रलंबित असलेले दिवाणी स्वरूपाचे कोणतेही दावे, अपिले किंवा इतर कामकाज या क्रमांक ९० द्वारे संबंधात कोणताही परिणाम होणार नाही व अशा सुधारणा, असे दावे, अपिले किंवा कामकाज यास लागू होणार नाहीत आणि जणू महाराष्ट्र करण्यात उक्त अधिनियम संमत झालेला नाही असे समजून उक्त न्यायालयाकडून असे दावे, अपिले व इतर कामकाज चालू ठेवण्यात व ९०. आलेल्या सुधारणांचा निकालात काढण्यात येईल; आणि उक्त तारखेपूर्वी कोणत्याही न्यायालयाने दिलेला कोणताही हुक्मनामा किंवा आदेश यासंबंधीचे प्रलंबित काम- दिवाणी स्वरूपाचे कोणतेही अपील, फेरतपासणी अर्ज किंवा इतर कामकाज हे, जणू उक्त अधिनियम संमत झालेला नाही असे काजावर समजून, उक्त तारखेपूर्वी असे कामकाज दाखल करून घेण्यास जे न्यायालय सक्षम असेल त्या न्यायालयात दाखल करण्यात होणारा परिणाम येईल व त्या न्यायालयाकडून त्याची सुनावणी करण्यात येऊन ते निकालात काढण्यात येईल. व व्यावृती.

(२) उक्त तारखेपूर्वी अपील, फेरतपासणी अर्ज किंवा इतर कामकाज दाखल करून घेण्यास जे न्यायालय सक्षम असेल त्या १९८४ चा न्यायालयाखोरीज इतर न्यायालयात, दाखल केलेले अपील, फेरतपासणी अर्ज किंवा इतर कामकाज यासंबंधी उक्त तारखेपूर्वी महाराष्ट्र कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही हुक्मनाम्याविरुद्धचे किंवा आदेशाविरुद्धचे दिवाणी स्वरूपाचे कोणतेही अपील, २७. फेरतपासणी अर्ज किंवा इतर कामकाज हे, उक्त तारीख व मुंबई दिवाणी न्यायालय (सुधारणा) अधिनियम, १९८४ याच्या १९८३ चा प्रारंभाची तारीख (दोन्ही दिवस धरून) यामधील कालावधीत, पूर्वोक्तप्रमाणे असे कामकाज दाखल करून घेण्यास सक्षम असेल महाराष्ट्र अशा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात येईल आणि मुंबई दिवाणी न्यायालय (सुधारणा) अधिनियम, १९८२ हा संमत झालेला १०. नाही असे समजून, उक्त न्यायालयाकडून अशा रीतीने हस्तांतरित केलेल्या कामकाजाची सुनावणी करण्यात येऊन ते निकालात काढण्यात येईल”.

@ @ सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५ चे कलम ३ पुढीलप्रमाणे वाचावे :-

व्यावृती. “३. दिवाणी न्यायाशीश (वरिष्ठ श्रेणी) यांच्याबतीत, दिवाणी स्वरूपाच्या ज्या दावाच्या वादाविषयीची रक्कम किंवा १८६९ मूळ्य हे तीन हजार रुपयांपेक्षा अधिनियम परंतु बारा हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि दिवाणी न्यायाशीश (कमिष्ट श्रेणी) या यांच्याबतीत, जेथे वादविषयाची रक्कम किंवा मूळ्य पंधराशे रुपयांपेक्षा अधिक परंतु सहा हजार रुपयांपेक्षा कमी असेल, अशा १४. बाबतीत हा अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकाला, कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असेलल्या दिवाणी स्वरूपाच्या कोणत्याही दावाच्या किंवा कार्यवाहीच्या संबंधात या अधिनियमाच्या कलम २ च्या तरतुरीद्वारे, मुंबई दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९ यात करण्यात आलेल्या सुधारणांचा कोणताही परिणाम होणार नाही आणि या सुधारणा त्यांना लागू होणार नाहीत. जणू काही हा अधिनियम संमत झालेला नव्हता असे समजून उक्त न्यायालयाकडून असा कोणताही दावा किंवा कार्यवाही चालू ठेवण्यात येईल व निकालात काढण्यात येईल”.

मुंबई इलाख्यातील जिल्हा दिवाणी न्यायालये आणि कनिष्ठ दिवाणी न्यायालये यासंबंधीचा
विधि एकत्रित करणारा व त्यात सुधारणा करणारा अधिनियम

ज्याअर्थी, मुंबई इलाख्यातील जिल्हा दिवाणी, न्यायालये आणि इतर कनिष्ठ दिवाणी न्यायालये उद्देशिका, यासंबंधीचा विधि एकत्रित करून त्यात सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, याअन्वये पुढीलप्रमाणे अधिनियम करण्यात येत आहे :—

प्रकरण - एक

प्रारंभिक

[१. (१) या अधिनियमास, मुंबई दिवाणी न्यायालय अधिनियम, १८६९, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव व
व्याप्ती.

(२) तो संबंध [महाराष्ट्र राज्यास] लागू आहे.]

२. सन १८७० चा अधिनियम १४ याअन्वये निरसित करण्यात आले.

निरसित
करण्यात आले.

प्रकरण - दोन

जिल्हे आणि सदर स्टेशन

३[१[राज्य] शासनास] वेळोवळी, १[राजपत्रांत]. प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, १[अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यात केर-
जिल्ह्याच्या हदीत] (ज्याना यापुढे जिल्हे संबोधण्यात येईल). फेरफार करण्याची आणि या अधिनियमाच्या फार करणे
प्रयोजनांकरिता नवीन जिल्हे बनवण्याचा अधिकार आहे.

आणि नवीन
जिल्हे बनविणे.

४. तसेच, १[राज्य शासनाला] वेळोवळी, १[राजपत्रांत] प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, कोणत्याही सदर स्टेशनची जागा
जिल्ह्यातीन सदर स्टेशनाच्या जागेत फेरफार करण्याचा आणि कोणत्याही नवीन जिल्ह्यात सदर स्टेशनाची जागा
जागा ठरविण्याचा अधिकार आहे.

१. सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक १४, कलम ३ अन्वये मूळ कलमाएवजी हे कलम दाखल करण्यात आले.
२. महाराष्ट्र विधि अनुकूलन (सञ्च व समवर्ती विषय) आदेश, १९६०, अनुसूची अन्वये मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
३. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्वये मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
४. विधि अनुकूलन आदेश, १९५० अन्वये मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
५. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्वये मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
६. या संबंधात पुढील कलम २२क घटा.
७. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्वये हा मजकूर दाखल करण्यात आला.
८. विधि अनुकूलन आदेश, १९५० द्वारे हा मजकूर दाखल करण्यात आला.
९. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेशाद्वारे हा मजकूर दाखल करण्यात आला.

**प्रकरण - तीन
जिल्हा न्यायालये.**

जिल्हा ५. प्रत्येक जिल्ह्यांत एक जिल्हा न्यायालय असेल आणि अशा न्यायालयाचा न्यायाधीश मुख्य जिल्हा न्यायाधीश. न्यायाधीश काम करील [* * * *] [* * *]

जिल्हा ६. जिल्हा न्यायाधीशाने सामान्यतः आपल्या जिल्हांतील सदर स्टेशनांत जिल्हा न्यायालय भरवावे, न्यायालयाची परंतु त्वांस, उच्च न्यायालयाची पूर्वमंजुरी घेऊन, जिल्हांतील अन्य ठिकाणी जिल्हा न्यायालय भरविण्याचा जागा अधिकार असेहे.

जिल्हा ७. जिल्हा न्यायालय हे [दिवाणी प्रक्रिया संहितेच्या] अर्थानुसार अशा जिल्हांतील मुख्य प्रारंभिक न्यायालयाचे न्यायालय असेल.
प्रारंभिक
कामांकालय

जिल्हा ८. कलमे १६, १७ आणि २६ यांत जी कोणतीही तरतुद केली असेल ती खेरीज करून, जिल्हा न्यायालयाचे न्यायालय, हे कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या ज्या हुक्मानुसार करून त्याके केंद्री अमलात अपेक्षा असेल. असण्याचा विधिअन्वये अपेक्षा करतां येईल त्या सर्व कुकुमानुसार करून त्याके करण्याके न्यायालय केत्राधिकार असेल.

न्यायालयांकर ९. जिल्हांतील ठिकाणी न्यायालये आणि त्याचा सेवक कर्म यांच्यावर जिल्हा न्यायाधीशांचे सामान्य नियंत्रण ठेण्यांनी नियंत्रण सहील आणि दुष्यम असलेल्या सर्व न्यायालयांच्या कामाकाजाची तपासणी करणे किंवा आपल्या आणि त्याची सहाय्यकापैकी एकाकडून तपासणी करविणे आणि ज्या कोणत्याहि मोष्टीसंबंधी विर्धीत तरतुद करण्यात तपासणी करणे. आली नसेल त्या सर्व गोष्टीसंबंधी त्यास आवश्यक वाटेल त्याप्रमाणे निदेश दर्शे हेत्यांवे करत्य असेल.

जिल्हा न्यायाधीशाने अशा ज्या सर्व गोष्टीबाबत उच्च न्यायालयाने निर्णय देणे त्यास आवश्यक वाटत असेल त्या सर्व गोष्टी देखील उच्च न्यायालयाकडे पालविल्या पाहिजेल.

लेख आणि १०. जिल्हा न्यायाधीशाने उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले सर्व लेख, आदेश व आदेशिका यांचे आवेदा पाळत केले पाहिजे आणि त्याने उच्च न्यायालयाकडे प्रकरणाच्या निकटीनुसार आवश्यक असलील अशी पत्रके व प्रतिवृत्ते आपल्या सही निशी व न्यायालयाचा शिक्का लावून पाठविली पाहिजेत.

प्रतिवृत्ते आणि ११. तसेच त्याने, उच्च न्यायालय किंवा [[राज्य] शासन] मानणी करील अशी प्रतिवृत्ते व पत्रके कामकाजासंबंधीच्या प्रती पुराविल्या पाहिजेत.

जिल्हा १२. जिल्हा न्यायाधीशाने दोन इंच व्यास असलेला वर्तुळाकार आणि, [अशोक स्तंभ शीर्षकृती] न्यायाधीशाचा असलेला शिक्का वापरला पाहिजे. अशा शिक्क्यावर इंग्रजी भाषेत आणि त्या जिल्हांच्या मुख्य भाषेत शिक्का पुढील मजकूर असेल : -

“..... चे जिल्हा न्यायालय.”

१. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्वये हा मजकूर दाखल करण्यात आला.
२. विधि अनुकूलन आदेश, १९५० द्वारे हा मजकूर दाखल करण्यात आला.
३. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेशाद्वारे हा मजकूर दाखल करण्यात आला.
४. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेशाद्वारे हा मजकूर वगळण्यात आला.
५. सन १९५६ चा अधिनियम क्रमांक १२ अन्वये हा मजकूर निरसित करण्यात आला.
६. सन १९४९ चा मुंबई अधिनियम क्रमांक २२ याच्या कलम ३ द्वारे हा मजकूर दाखल करण्यात आला.
- * दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) पहावे.

अकरण-चार

‘जिल्हा सह न्यायाधीश’

१२. ^२ [^३ [राज्य] शासनास] ^४ [* * *] कोणत्याही जिल्हांत, ज्यास ^१ [जिल्हा सह न्यायाधीशप्रमाणे] समव्याप्ति अधिकार व समवर्ती क्षेत्राधिकार देण्यात येतील, अशा ^१ [जिल्हा सह न्यायाधीशांची] नेमणूक करण्याचा अधिकार आहे. परंतु, त्याने दिवाणी दाव्यांचे दफतर ठेवणे आवश्यक असणार नाही आणि त्याने फक्त जिल्हा न्यायाधीशाकडून मिळालेले किंवा उच्च न्यायालयाच्या आदेशांन्यवे त्याकडे देण्यात येतील असे दिवाणी कामकाज चालविले पाहिजे.

‘[* * *]

^६ [१२-अ ^३ [राज्य] शासनास] कोणत्याही जिल्हांतील जिल्हा न्यायाधीश किंवा ^१ [अपर जिल्हा न्यायाधीश] याची दुसऱ्या जिल्हातील ^१ [जिल्हा सह न्यायाधीश] म्हणून नेमणूक करण्याचा अधिकार आहे. अशा ^१ [जिल्हा सह न्यायाधीशास] कोणत्याही जिल्हातील त्यास योग्य वाटेल अशा जागी किंवा अशा अनेक जागी त्याचे न्यायालय भरवून दिवाणी कामकाज चालविण्याचा अधिकार आहे.

^१ [जिल्हा सह न्यायाधीश]
नेमणूक
अधिकार

एक जिल्हातील
जिल्हा न्यायाधीश
किंवा ^१ [अपर
जिल्हा सह
न्यायाधीश]
न्यायाधीश
याची दुसऱ्या
जिल्हातील
^१ [जिल्हा सह
न्यायाधीश]
म्हणून नेमणूक
करण्याचा
अधिकार,

१३. जे अधिनियम आणि विनियम सध्या अंमलांत असतील किंवा यानंतर अंमलांत येतील आणि जे ^१ [जिल्हा सह न्यायाधीशास लागू असतील ते अधिनियम व विनियम ^१ [जिल्हा सह न्यायाधीशास]] लागू असल्याचे समजण्यात आले पाहिजे आणि जिल्हा न्यायाधीश जो शिक्का वापरीत असेल तोच शिक्का ^१ [जिल्हा सह न्यायाधीशाचा] असेल.

^१ [जिल्हा सह
न्यायाधीशास
लागू असणारे
अधिनियम;
^१ [जिल्हा सह
न्यायाधीशाचा]
शिक्का],

-
१. सन १९८४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७, कलम २ (अ) अन्वये मूळ मजकूराएवजीव्याकरणिक केळ्कारासह हा मजकूर दाखल करण्यात आला.
 २. भारतीय विधी अनुकूलन परिषद आदेश अन्वये मूळ मजकूराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
 ३. विधी अनुकूलन आदेश; १९५० अन्वये मूळ मजकूराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
 ४. सन १९९० चा मुंबई अधिनियम क्रमांक १ अन्वये हा मजकूर रद्द करण्यात आला.
 ५. वरील अधिनियमाच्या कलम १२ अन्वये दुसरा खंड रद्द करण्यात आला.
 ६. सन १९४२ चा मुंबई अधिनियम क्रमांक ११, याच्या कलम २ द्वारे तरोवे सन १९४७ चा मुंबई अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ३ द्वारे कलम १२ क दाखल करण्यात आले.
 ७. सन १९८४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७, कलम २ (व) अन्वये मूळ मजकूराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

प्रकरण-पाच

१ [अपर जिल्हा न्यायाधीश.]

- १ [अपर जिल्हा न्यायाधीश] ३[३[राज्य] शासनास] जिल्हा न्यायाधीशकरिता ४[* * *] एक किंवा अधिक ५[अपर जिल्हा न्यायाधीश] नेमण्याचा ६[* * *] अधिकार आहे.
७५. जिल्हा न्यायाधीशाचे न्यायालय ज्या ठिकाणी भरविण्यात येते त्याच ठिकाणी सामान्यत : ७[अपर जिल्हा न्यायाधीशाने] आपले न्यायालय भरविले पाहिजे. परंतु, जिल्हा न्यायाधीशाने उच्च न्यायालयाची पूर्व मंजूरी घेऊन, तसा निवेदन दिल्यास सहाय्यक न्यायाधीशास आपले न्यायालय जिल्हांत इतर ठिकाणी भरविता येईल.
८६. जिल्हा न्यायाधीशास, ९[दिवाणी स्वरूपाचे कोणतेही प्रारंभिक दावे व कार्यवाह्य] १[विशेष अधिनियमांन्वयेचे अर्ज किंवा उल्लेख] आणि १[* * *] किरकोळ अर्ज हे त्यास कनिष्ठ असलेल्या कोणत्याही १[अपर जिल्हा न्यायाधीशांकडे] निर्णयासाठीं पाठविण्याचा अधिकार आहे.
- ९ [अपर जिल्हा न्यायाधीशांस] अशा दाव्यांचा न्यायचौकशी करण्याचा आणि असे अर्ज १०[किंवा बाबी] निकालांत काढण्याचा क्षेत्राधिकार आहे.
- ११ [अपर जिल्हा न्यायाधीशांकडे] अशा दाव्यांचा न्यायचौकशी करण्याचा आणि असे अर्ज ११[दोन लाख रुपयांपेक्षा अधिक] असल्यास उच्च न्यायालयाकडे आणि दहा हजार रुपयांवर] नसेल तर जिल्हा न्यायाधीशांकडे, अपील करता येईल.
- १२ [* * *]
- १३ [१७. १[अपर जिल्हा न्यायाधीशास] अधीन न्यायालयांच्या हुक्मनाम्यावर व आदेशावर जी अपिले जिल्हा न्यायाधीशांकडे, अपील करता येतील व [जिल्हा] न्यायाधीश त्याजकडे सोपविल अशा अपीलांचा इन्साफ करण्याचा क्षेत्राधिकार असेल.
- १४ [अपर जिल्हा न्यायाधीशांचे] या कलमान्वये केलेले हुक्मनामे व दिलेले आदेश यांचा जिल्हा न्यायाधीशांने केलेले हुक्मनामे व दिलेले आदेश यांसारखाच अमल असेल आणि कार्यरीती व अपिले यांसंबंधी जे नियम आहेत त्याच नियमांस ते अधीन असतील.]
१५. १[अपर न्यायाधीशांचे] [अपील क्षेत्राधिकार चालू राहणे] हे कलम सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक १४ अन्वये वगळण्यात आले.
१. सन १९४४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७ कलम २ (अ) अन्वये मूळ मजकूराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
 २. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्वये मूळ मजकूराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
 ३. विधि अनुकूलन आदेश, १९५० अन्वये मूळ मजकूराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
 ४. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्वये हा मजकूर वगळण्यात आला.
 ५. सन १९४४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७, कलम २ (क) च्या तारतमीतुसार मूळ मजकूराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
 ६. सन १८७६ चा अधिनियम क्रमांक १२ अन्वये हा मजकूर रद्द करण्यात आला.
 ७. सन १९४३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०, कलम २(अ) अन्वये मूळ मजकूराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
 ८. सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक १४ याच्या कलम ४ अन्वये हा मजकूर वगळण्यात आला.
 ९. सन १९०० चा मुंबई अधिनियम क्रमांक १ कलम २ अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
 १०. सन १८७६ चा अधिनियम क्रमांक १२ अन्वये हा मजकूर वगळण्यात करण्यात आला.
 ११. सन १९११ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३, कलम २ अन्वये मूळ मजकूराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
 १२. सन १८९० चा अधिनियम क्रमांक ८ अन्वये हा मजकूर वगळण्यात आला.
 १३. सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक १४, कलम ५ अन्वये मूळ कलमाऐवजी हे कलम दाखल करण्यात आले.

१९. **[३[राज्य] शासनास]** **[राजपत्रांत]** प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, जिल्ह्याच्या एखाद्या विशिष्ट **[अपर जिल्हा न्यायाधिशास-कडे]** भागातील जिल्हा न्यायाधिशाचे सर्व किंवा त्यांपैकी कोणतेही अधिकार **[अपर जिल्हा]** न्यायाधिशाकडे सोपविण्याचा अधिकार आहे ; आणि त्यास, तशाच अधिसूचनेद्वारे, वेळोवेळी, अशा भागांच्या मर्यादा ठरविण्याचा जिल्हा आणि त्यांत फेरफार करण्याचा अधिकार आहे.

जिल्हा
न्यायाधिशाचे
अधिकार
सोपवून
देण्याचा
अधिकार.

अशा रीतीने **[अपर जिल्हा न्यायाधिशास]** देण्यात आलेल्या क्षेत्राधिकारांतून जिल्हा न्यायाधिशाचे उक्त हदीतील क्षेत्राधिकार त्याच मर्यादेपर्यंत वगळण्यात येतील.

अशा रीतीने अधिकार दिलेल्या **[अपर जिल्हा न्यायाधिशास]** त्याच्या क्षेत्राधिकाराच्या स्थानिक हदीत **[३[राज्य] शासन]** ठरवील अशा ठिकाणी सामान्यतः आपले न्यायालय भरविले पाहिजे, तसेच त्यास, उच्च न्यायालयाची पूर्व मंजूरी घेऊन, अशा हदीतील इतर कोणत्याही ठिकाणी न्यायालय भरविण्याचा अधिकार आहे.

२०. प्रत्येक जिल्ह्यात, **[अपर जिल्हा न्यायाधिशास]** जो **[अपर जिल्हा न्यायाधिश]** आहे त्याने **[अपर जिल्हा न्यायाधिशास]** जिल्हा न्यायाधिशाचा शिक्का वापरला पाहिजे.

जिल्हा
न्यायाधिशाचा
शिक्का
वापरणे.

प्रकरण-सहा

[दिवाणी न्यायाधीश]

२१. प्रत्येक जिल्ह्यात, जिल्हा न्यायालयास **[३[राज्य] शासन]** वेळोवेळी निदेश देईल इतकी **[* * *]** दुर्यम दिवाणी न्यायालयांची संख्या.

[परंतु, ३[राज्य] शासनाने] विशेष कारणास्तव कोणत्याही वेळी असे दुर्यम न्यायालय तात्पुरते बंद ठेवणे हे विधिसंमत असेल.]

२२. अशा अधीन न्यायालयाचे न्यायाधीश यांची नेमणूक **[३[राज्य] शासनाने]** केली पाहिजे आणि **[दिवाणी न्यायाधिशाची नेमणूक]** असे म्हटले पाहिजे.

१० * * * *

१. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्यथे मूळ मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
२. विधि अनुकूलन आदेश, १९५० अन्यथे मूळ मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
३. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्यथे मूळ मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
४. सन १९८४ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २७, कलम २ (अ) अन्यथे मूळ मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
५. सन १९८४ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २७, कलम २ (क) द्वारे मूळ मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
६. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) कलम २ तसेच सन १९४७ चा मुंबई अधिनियम, क्रमांक ४८, कलम ३ अन्यथे मजकूर त्याच्या व्याकरणिक फेरफारासह हा दाखल करण्यात आला.
७. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्यथे हा मजकूर वगळण्यात आले.
८. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९०० (१९०० चा मुंबई १) कलम ३ द्वारे हे परंतुक समाविष्ट करण्यात आले.
९. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) कलम ३ द्वारे तसेच सन १९४७ चा मुंबई अधिनियम, क्रमांक ४८, कलम ३ द्वारे मूळ मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आले.
१०. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश, द्वारे हा मजकूर वगळण्यात आला.

१८२. (क) [१९४२ शाज्य] शासनास] राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, मुदिवाणी न्यायाधीशांच्या क्षेत्राधिकाराच्या सामान्य क्षेत्राधिकाराच्या स्थानिक हडी ठरविण्याचा, आणि तशाच अधिसूचनेद्वारे, अशा हदीत केरफार स्थानिक हडी करण्याचा अधिकार आहे.

अधिकार.

दुस्यम २३. [दिवाणी न्यायाधीशांनी] [१९४२ शाज्य] शासन] वेळोवेळी ठरवील अशा त्यांच्या क्षेत्राधिकाराच्या स्थानिक हदीतील जागेत किंवा जागी आपली न्यायालये भरविली पाहिजेत :

[परंतु] [१९४२ राज्यु शासनाने] विशेष कारणास्तव [दिवाणी न्यायाधीशाने] आपले न्यायालय आपल्या क्षेत्राधिकाराच्या स्थानिक हडीबाबरील जागी भरवावे, असा आदेश देणे हे विधिसंमत असेल.]

जेव्हा अशा जगा एकपेक्षा अधिक असतील तेव्हा जिल्हा न्यायाधीशाने, उच्च न्यायालयाच्या नियंत्रणास अधीन राहन, अशा प्रत्येक जागी [दिवाणी न्यायाधीश] ज्या दिवशी आपले न्यायालय भरवील ते दिवस ठरविले पाहिजेत, आणि [दिवाणी न्यायाधीशाने] त्यांच्या क्षेत्राधिकाराच्या संपूर्ण स्थानिक हदीत असे दिवस योग्य रीतीने अधिसूचित केले जाहिजेत.

त्याच व्यक्तीस एकाहून जावू अधीन न्यायालयांचा न्यायाधीश होण्याचा अधिकार आहे. [आणि त्यास त्याच्या इतर कोणत्याही, न्यायालयाच्या मुख्य ठिकाणी, त्याच्या न्यायालयापैकी कोणत्याही न्यायालयांच्या दिवाणी कामकाजाची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे]; आणि अशा बाबतीत, जिल्हा न्यायाधीशाने, उच्च न्यायालयाच्या नियंत्रणास अधीन राहन, [दिवाणी न्यायाधीश] प्रत्येक न्यायालय ज्यावेळी भरवील त्या वेळचे नियमन करण्यासाठी नियम विहित केले पाहिजेत.

संयुक्त [कोणत्याही अधीन न्यायालयाच्या न्यायाधीशास त्याच्या दफतरांतील दिवाणी कामकाजाची विल्हेवाट लावण्याच्या कामी त्यास मदत करण्यासाठी] [उच्च न्यायालयास, [१९४२ राज्याच्या] दुस्यम दिवाणी न्यायालयीन सेवेतील इसमापेकी] नियुक्ती] एक किंवा अधिक इसमांची संयुक्त [दिवाणी न्यायाधीश] म्हणून नेमणूक करण्याचा अधिकार आहे,] किंवा जिल्हा न्यायाधीशास, उच्च न्यायालयाची आगाल मंजूरी घेऊन, त्या जिल्हातील दुसऱ्या दुस्यम न्यायालयाच्या न्यायाधीशास अशा न्यायालयात प्राठविण्याचा अधिकार आहे. अशा रीतीने दुसऱ्या [दिवाणी न्यायाधीशास] त्याच्या न्यायालयात सहाय्य करण्यासाठी नेमलेल्या किंवा पाठविण्यात आलेल्या [दिवाणी न्यायाधीशाने] त्याच्या आर्थिक क्षेत्राधिकाराच्या मर्यादेतील, अशा न्यायालयाच्या न्यायाधीशाने त्याजकडे सोपविले असेल अशा दिवाणी कामकाजाची जिल्हा न्यायाधीशाच्या नियंत्रणास अधीन राहून विल्हेवाट लावली पाहिजे. [तसेच त्यास, उच्च न्यायालयाने ह्या बाबतीत जे सामान्य किंवा विशेष आदेश दिले असतील त्यास अधीन राहून, ज्या जागी त्यास पाठविले असेल त्या जागी, आपल्या न्यायालयाच्या दिवाणी कामकाजाची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे]

१. मुंबई दिवाणी न्यायालय अधिनियम, १८८० (१८८० चा १) कलम २ द्वारे कलम २२ (क) समाविष्ट करण्यात आले.

२. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश अन्यथे हा मजकूर वगळण्यात आला.

३. विधि अनुकूलन आदेश, १९७० द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

४. मुंबई दिवाणी न्यायालय (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) कलम ३ तसेच सन १९४७ चा मुंबई अधिनियम, क्रमांक ४८, कलम ३ द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर त्याच्या व्याकरणिक केरफारसह दाखल करण्यात आला.

५. मुंबई दिवाणी न्यायालय (सुधारणा) अधिनियम, १९०० (१९०० चा मुंबई १) याच्या कलम ४ द्वारे हा परंतुक समाविष्ट करण्यात आले.

६. सन १९३० चा मुंबई ७ च्या कलम २ (१) द्वारे हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.

७. सन १९०० चा मुंबई अधिनियम, क्रमांक १, कलम ४ द्वारे मूळ परिच्छेदारेवजी हे दोन परिच्छेद दाखल करण्यात आले.

८. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

९. सन १९३० चा मुंबई अधिनियम, क्रमांक ७, कलम २ (२) द्वारे हा मजकूर दाखल करण्यात आला.

या कलमाच्या प्रथोजनासाठी [दिवाणी न्यायाधिकारास] लागू असलेली या अधिनियमाची तस्तुकूळ ही संयुक्त संयुक्त [दिवाणी न्यायाधिकारास] लागू असलील अणि ते त्यांस नैहरीच लागू होते असे समजाण्यात आले न्यायाधिकारास] पाहिजे, परंतु, अशा कोणत्याही संयुक्त [दिवाणी न्यायाधिकारे], दक्षिणेतील शेतकऱ्यांस सहाय्य लागू असलाऱ्या देण्याबाबत अधिनियम, १८७९, कलम ४ अन्वये दाखल केलेल्या कोणत्याही दावाची सुनावणी करता तस्तुती.

१८७९
चा १७

किंवा त्यावर निर्णय देता कामा नये; परंतु उक्त दावाची किमत ही त्यास ह्या अधिनियमान्वये दिलेल्या आर्थिक क्षेत्राधिकाराच्या मर्यादेत असेहा तर त्यास, त्याची सुनावणी करता येईल व त्यावर निर्णय देता येईल.]

२४. [दिवाणी न्यायाधिकारे] घेऊ करा असलेला

[दिवाणी
न्यायाधिकारे]
करा

[[(वरिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधीशाच्या] क्षेत्राधिकारांत सर्व प्रारंभिक दावाच्या अणि दिवाणी [(वरिष्ठ
श्रेणीच्या)
दिवाणी
न्यायाधिकारे]
क्षेत्राधिकार]

१. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) याचे कलम ३ तसेच सन १९४७ चा मुंबई अधिनियम, क्रमांक ४८ याचे कलम ३ द्वारे मूळ मजकुराएवजी त्याच्या व्याकरणिक फेरफारासह हा मजकुर दाखल करण्यात आला.
२. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) याचे कलम ४ तसेच सन १९४७ चा मुंबई अधिनियम, क्रमांक ४८ याचे कलम ३ द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकुर दाखल करण्यात आला.
३. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) याचे कलम ५ तसेच सन १९४७ चा मुंबई अधिनियम, क्रमांक ४८ याच्या कलम ३ अन्वये मूळ मजकुराएवजी हा मजकुर दाखल करण्यात आला.

१[(कनिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशाच्या] क्षेत्राधिकारांत, ज्याच्या वाद विषयाची रक्कम किंवा किमत
श्रेणीच्या) २[एक लाख रुपयाहून] अधिक नसेल असे दावे, आणि दिवाणी स्वरूपाचे कामकाज यांचा समावेश होतो :
न्यायाधिशाच्या] ३[परंतु, ४[८(राज्य) शासनास, ज्याची दहा वर्षपेक्षा कमी नोकरी नसेल आणि ज्याच्या बाबतीत उच्च
न्यायालयाने विशेष शिफारस केली असेल अशा ४[(कनिष्ठ श्रेणीच्या) कोणत्याही दिवाणी न्यायाधिशाच्या]
बाबतीत ५[एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत] मर्यादा वाढविण्याचा अधिकार आहे. अशा रीतीने अधिकार
दिलेल्या ६[(दिवाणी न्यायाधिशास] त्याची ज्या जिल्ह्यात नेमणूक करण्यात आली असेल त्या जिल्ह्याचा विचार
न करता, तो ७[(कनिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिश] म्हणून ज्या मुदतीपर्यंत पदावर राहील त्या मुदतीपर्यंत
व तितक्या वेळा ह्या अधिकाराचा उपयोग करणे चालू ठेवता येईल ; परंतु ८[(राज्य) शासनाने हा अधिकार
काढून घेतला नसेल तरच त्यास असा उपयोग करता येईल]

२५. ९[(वरिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशास] त्याच्या सामान्य क्षेत्राधिकाराव्यतिरिक्त, जिल्ह्यातील
१[(वरिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशाच्या] न्यायालयांच्या १* * * स्थानिक क्षेत्रातील १[आणि कलम
श्रेणीच्या] २४ अन्वये ज्यांचा वादविषय अशा १[(कनिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशाच्या] आर्थिक क्षेत्राधिकाराहून
न्यायाधिशाच्या] जास्त आहे अशा] दिवाणी स्वरूपाच्या दाव्याच्या संबंधी विशेष क्षेत्राधिकार आहे.

विशेष क्षेत्राधिकार. ज्या जिल्ह्यात एकापेक्षा अधिक १[(कनिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधीश] नेमले असतील अशा जिल्ह्यात
जिल्हा न्यायाधिशाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशास अधीन राहून, प्रत्येकास त्याचा उक्त विशेष क्षेत्राधिकार
ज्या स्थानिक हड्डीत चालविता येईल त्या हड्डी नेमून दिल्या पाहिजेत.

त्याच्या निर्णयावर दाव्याचा निर्णय १२* * * * १[(दिवाणी न्यायाधिशास] केला असेल त्या निर्णयावर अपील परस्पर उच्च
न्यायालयाकडे करता येईल.

२७. १[(वरिष्ठ श्रेणीच्या) १[(वरिष्ठ श्रेणीच्या) कोणत्याही १[(दिवाणी न्यायाधिशास] १[किंवा हे कलम
श्रेणीच्या] ज्या कोणत्याही जागेस लागू आहे त्या कोणत्याही जागी लघुवाद न्यायालय अधिनियम, १८८७, अन्वये रचना
न्यायाधिशाच्या] करण्यात आलेल्या लघुवाद न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधिशास] अधीन न्यायालयाच्या ज्या हुक्मनाम्यावरील
किंवा लघुवाद आपीले जिल्हा न्यायाधीश त्याजकडे पाठविल त्या अपीलांची सुनावणी करण्याचा अधिकार
न्यायाधिशाच्या देता येईल.

अपील
क्षेत्राधिकार.

१. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) याचे कलम ६ तसेच १९४७ चा मुंबई ४८,
कलम ३ याद्वारे मूळ मजकूरारेवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
२. सन १९९९ चा महाराष्ट्र अधिनियम, क्र. ३, कलम ३ (अ), द्वारे मूळ मजकूरारेवजी नवीन मजकूर दाखल करण्यात आला.
३. सन १९३० चा मुंबई अधिनियम, क्र. ७, कलम ३ द्वारे हे परंतुक जादा दाखल करण्यात आले.
४. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश याअन्वये मूळ मजकूरारेवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
५. विधि अनुकूलन आदेश, १९५० द्वारे मूळ मजकूरारेवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
६. सन १९९९ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३, कलम ३ (ब), द्वारे मूळ मजकूरारेवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
७. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) याचे कलम ४ तसेच सन १९४७ चा मुंबई ४८,
कलम ३ द्वारे मूळ मजकूरारेवजी हा मजकूर व्याकरणिक फेरावारासह दाखल करण्यात आला.
८. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) याचे कलम ५ तसेच सन १९४७ चा मुंबई ४८,
कलम ३ याद्वारे मूळ मजकूरारेवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
९. सन १९३० चा मुंबई अधिनियम, क्र. ७, कलम ४ (१), द्वारे हा मजकूर वगळण्यात आला.
१०. सन १९३० चा मुंबई अधिनियम, क्र. ७, कलम ४ (२), द्वारे हा मजकूर जादा दाखल करण्यात आला.
११. सन १९९९ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३, कलम ४ द्वारे हा मजकूर दाखल करण्यात आला.
१२. सन १९३० चा अधिनियम क्र. २८ याच्या कलम २ द्वारे हा मजकूर निरसित करण्यात आला.
१३. विधि अनुकूलन आदेश, १९५० द्वारे मूळ मजकूरारेवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
१४. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९०० (१९०० चा मुंबई १) कलम ५ द्वारे हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.

“[(वरिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशाने]”[किंवा लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधिशाने] अपीलात दिलेले हुक्मनामे व आदेश ह्यांचा जिल्हा न्यायाधिशाने दिलेल्या हुक्मनाम्याप्रमाणे व आदेशप्रमाणे असेल.

“[गा कलमान्वये अपिलंबी सुनावणी करण्याचा अधिकार दिलेल्या (वरिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधिशास] किंवा लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधिशास त्यांची ज्या जिल्हात नेमणूक करण्यात आली असेल त्या जिल्हाचा विचार न करता, तो अनुक्रमे [(वरिष्ठ श्रेणीच्या) दिवाणी न्यायाधीश] म्हणून किंवा लघुवाद न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून ज्या मुदतीपर्यंत आणि तितक्या वेळी पदावर राहील त्या मुदतीपर्यंत आणि तितक्या वेळा ह्या अधिकाराचा उपयोग करणे चालू ठेवता येईल.

परंतु [(राज्य) शासनास] “[राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे कोणत्याही वेळी असा अधिकार काढून घेण्याचा अधिकार आहे.]

“[२८. (१) उच्च न्यायालयास, योग्य वाटेल अशा ; परंतु, दिवाणी न्यायाधिशाच्या (वरिष्ठ श्रेणी) दिवाणी न्यायाधिशाकडे बाबतीत [बारा हजार रुपयांपेक्षा] अधिक नाही व दिवाणी न्यायाधिशांच्या (कनिष्ठ श्रेणी) बाबतीत [सहा लघुवाद न्यायालयाचे अधिकार अधिकार सोपविण्याचा अधिकार आहे.]

(२) पोट-कलम (१) अन्यये त्याच्याकडे लघुवाद न्यायालयाचा क्षेत्राधिकार सोपविण्यात आला असेल असा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ श्रेणी) किंवा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ श्रेणी) यास, जोपर्यंत व जितक्या वेळी तो, यथास्थिती, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ श्रेणी) किंवा निवाणी न्यायाधीश (कनिष्ठ श्रेणी) यांचे पद धारण करील तोपर्यंत व तितक्या वेळा, ज्या जिल्हात त्यास नेमण्यात आले असेल तो जिल्हा लक्षात न घेता त्याच्या सामान्य क्षेत्राधिकारांच्या स्थानिक हदीत असा क्षेत्राधिकार असण्याचे चालू राहील.

(३) उच्च न्यायालयास, जेंड्हा जेंड्हा त्यास योग्य वाटेल तेंड्हा तेंड्हा अशा रीतीने क्षेत्राधिकार सोपविण्यात आलेल्या कोणत्याही दिवाणी न्यायाधिशांकडून असा क्षेत्राधिकार काढून घेता येईल.”

“[२८. अ. (१) उच्च न्यायालयास सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे, कोणत्याही [दिवाणी न्यायाधिशाकडे] विवक्षित अधिनियमान्वये आदेशात विहित करण्यात येतील अशा स्थानिक हदीत अशा आर्थिक मर्यादेस अधीन राहून यथास्थिती, १०[दिवाणी भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १८६५, मृत्यु पत्रविषयीचे प्रमाणपत्र आणि त्याचे प्रशासन याबाबत न्यायाधिशास] अधिनियम, १८८१ [किंवा दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८, अनुसूची ३, परिच्छेद ५] याअन्वये जिल्हा क्षेत्राधिकार देण्याचा अधिकार. अधिकार आहे.]

(२) पोट-कलम (१) अन्यये [दिवाणी न्यायाधिशास] दिलेल्या अधिकारांपरत्वे त्याने दिलेल्या प्रत्येक आदेशावर, दाव्याचा वाद विषयाची रक्कम किंवा किमत [दोन लाख रुपयांपेक्षा] जास्त असेल तर उच्च न्यायालयाकडे व त्यापेक्षा जास्त नसेल तर, जिल्हा न्यायालयाकडे अपील करता येईल.

१. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) याचे कलम ५ तसेच १९४७ चा मुंबई ४८, कलम ३ द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर त्याच्या व्याकरणिक फेरफारासह दाखल करण्यात आला.
२. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९०० (१९०० चा मुंबई १) कलम ५ द्वारे हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
३. सन १९०० चा मुंबई अधिनियम, क्र. १, कलम ५ द्वारे मूळ परिच्छेदाएवजी हा परिच्छेद दाखल करण्यात आला.
४. भारतीय विधी अनुकूलन परिषद आदेश याद्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
५. विधि अनुकूलन आदेश, १९५० द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
६. सन १९५८ चा मुंबई अधिनियम, क्र. १४, कलम ७ द्वारे मूळ मजकूराएवजी हे कलम दाखल करण्यात आले.
७. सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३५, कलम २६ द्वारे हा मजकूर दाखल करण्यात आला.
८. वरील अधिनियमाच्या कलम २६ द्वारे हा मजकूर दाखल करण्यात आला.
९. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९७२ (१९७२ चा मुंबई ५) याच्या कलम २ द्वारे २८५ हे कलम दाखल करण्यात आले.
१०. मुंबई दिवाणी न्यायालयाने (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) कलम ४ तसेच सन १९४७ चा मुंबई ४८ कलम ३ द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
११. भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ पहा.
१२. सन १९९९ चा मुंबई अधिनियम क्र. ३, कलम ५ द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

(३) [दिवाणी न्यायाधिशाच्या] आदेशावर, पोट-कलम (२) अन्वये केलेल्या अपीलांत जिल्हा न्यायाधिशाच्ये दिलेल्या प्रत्येक आदेशावर, व्यवहार प्रक्रिया संडितेत असलेले जे नियम अपीलात दिलेल्या हुक्मनाम्यावर केलेल्या अपिलास लागू असतील त्या अन्वये उच्च न्यायालयाकडे अपील करता येईल.]

[दिवाणी २९. प्रत्येक [दिवाणी न्यायाधिशाच्ये] दीड इंच व्यासाचा आणि [(अशोक स्तंभ शीर्षाकृती] असलेला न्यायाधिशाच्या शिक्का घापरला पाहिजे. त्यावर इंग्रजी भाषेत आणि त्या जिल्हाच्या मुख्य भाषेत पुढील मजकूर असेल:-
शिक्का] . चा [दिवाणी न्यायाधीश]

सरकार- ३०. व ३१. [पाहिल्या वर्गाचे अधीन न्यायाधीश ; अगिरिंग्ट कास्काज] ही कलमे सन १८७६ चा संबंधी अधिनियम १२ अन्वये रद्द करण्यात आली.
दाव.

[३२. (१) ज्या कोणत्याही दाव्यात [बादशहा] किंवा [शासनाचा] कोणताही अधिकारी आपल्या पदाच्या नात्याने पक्षकार आहे असा कोणताही दावा [(वरिष्ठ विभागाच्या) दिवाणी न्यायाधीशाच्या] न्यायालयाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अधीन न्यायालयाने किंवा लघुदाद न्यायालयाने स्वीकारता किंवा त्याची नोंदणी करता कामा नवे.

(२) अशा वादीसंबंधीचे प्रत्येक प्रकरण [(वरिष्ठ विभागाच्या) [दिवाणी न्यायाधीशाच्या] न्यायालयाकडे १९०८ पाठविण्यात यावे आणि अशा प्रकारचा दावा फक्त [(वरिष्ठ विभागाच्या) दिवाणी न्यायाधीशाच्या] न्यायालयातच चा ५ दाखल करता येईल आणि दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८, कलम २४ च्या उपबंधास अधीन राहून, अशा [दिवाणी न्यायाधिशाच्ये] त्याची सुनावणी केली पाहिजे.

१. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) कलम ४ तसेच सन १९४७ चा मुंबई ४८ कलम ३ याद्वारे मूळ भजकुराएवजी हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
२. सन १९४९ मुंबई २२, कलम ४ अन्वये मूळ भजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात येईल.
३. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९३६ (१९३६ चा मुंबई ६) याच्या कलम २ द्वारे मूळ कलम ३२ ऐवजी हे कलम समाविष्ट करण्यात आले.
४. भारतीय विधी अनुकूलन परिषद आदेश याद्वारे मूळ भजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
५. विधी अनुकूलन आदेश १९५० द्वारे मूळ भजकुराएवजी हा नजकूर दाखल करण्यात येईल.
६. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९४५ (१९४५ चा मुंबई १०) कलम ५ तसेच सन १९४७ चा अधिनियम क्र. ४८, कलम ३ द्वारे मूळ भजकुराएवजी नवीन भजकूर दाखल करण्यात येईल.

(३) हया कलमातील कोणताही मजकूर सरकारी रेल्वे प्रशासन प्राधिकाऱ्याच्या विरुद्ध केलेल्या दाव्यास किंवा [शासनाचा] अधिकारी हा :—

(अ) स्थानिक प्राधिकारी मंडळाचा सभासद आहे म्हणून ; किंवा तो,

१९०८

चा ५.

१९१२

चा ४.

१९१०

चा ७.

१९६२

चा ६.

१९०५

चा १.

(ब) (१) व्यवहार प्रक्रिया संहिता, १९०८, आदेश २४ अन्वये, नियम (४) अन्वये ;

(२) भारताचा वेड लागलेल्या इसमांबाबत अधिनियम, १९१२, कलम ६१ किंवा ७१ या अन्वये ;

(३) पालक व प्रतिपाल्य अधिनियम, १८९०, कलम ७, १८ किंवा ४२ अन्वये ;

(४) अहमदाबादच्या तालुकदारांबाबत अधिनियम, १८६२, कलम १ किंवा १७ अन्वये ;

(५) मुंबई प्रतिपालक अधिकरण अधिनियम, १९०५, कलम ३, १९ (१), १९ (२), २०, २२ (१) किंवा ४१ (१) अन्वये नेमणुकीच्या, अधिकार सोपवून देण्याच्या, जाहीर करण्याच्या किंवा अधिकार चालविष्याच्या परत्वे एखाद्या खाजगी इसमाचा किंवा संभवीचा संग्रहाव्यक्त, संरक्षक, व्यवस्थापक किंवा प्रतिनिधी, म्हणून अशा दाव्यात पक्षकार आहे या कारणावरूनच कोणत्याही दाव्यास ह्या कलमातील कोणताही मजकूर लागू असणार नाही.]

काढून टाकणे किंवा तात्पुरते दूर करणे

३३. [अभिकथित गैरवर्तणुकीची चौकशी करण्यासाठी नेमलेले चौकशी मंडल] हे कलम, भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश या अन्वये निरसित करण्यात आले.

३४. [उच्च न्यायालयाने, व जिल्हा न्यायाधीशाने अधीन न्यायाधिशांस तात्पुरते कामावरून दूर करण्यासंबंधी व बडतर्फ सरकारच्या अधिकाराचा बचाव] ; हे कलम भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश या अन्वये निरसित करण्यात आले.

प्रकरण सात

तात्पुरत्या रिक्त जागा

३५. जिल्हा न्यायाधीश मरण पावल्यास किंवा रजेवर गेल्यामुळे तो त्याच्या जिल्हामध्ये अनुपस्थित जिल्हा राहिल्यास किंवा तो काम करण्यास असमर्थ झाल्यास, [जिल्हाच्या सहन्यायाधीशांपैकी] प्रथम दर्जाचा असलेला सहन्यायाधीश, किंवा कोणत्याही सहन्यायाधीशाच्या अनुपस्थितीत, जिल्हाच्या [अपर जिल्हा न्यायाधीशांपैकी] प्रथम दर्जाचा असलेला [अपर जिल्हा न्यायाधीश] किंवा कोणत्याही [जिल्हा सहन्यायाधीशाच्या] आणि [अपर जिल्हा न्यायाधीशाच्या] अनुपस्थितीत, जिल्हाच्या विवाणी न्यायाधीशांपैकी प्रथम दर्जाचा असलेला दिवाणी न्यायाधीश, त्याच्या नेहमीच्या अधिकारितेमध्ये यात्यय न येऊ देता, जिल्हा न्यायालयाचा कार्यभार ग्रहण करील आणि अशा ग्राकारे कार्यभार धारण केलेला असताना तो, वाद आणि अपिले दाखल करून घेणे, वाद प्रतिवाद ऐकून घेणे अंमलबजावणी विषयक आदेशिका व रिट व तत्प्रम गोटी मिळवणे यां संबंधातील जिल्हा न्यायाधीशाची कर्तव्ये पार पाडील व जिल्हा न्यायाधीशांपूढे दाखल करण्यात आलेले किंवा दाखल करण्यात येतील किंवा त्याच्यामुळे प्रलंबित असतील असे कोणतेही ताराडीचे वाद, अपिले आणि इतर कार्यवाही (कोणत्याही विशेष अधिनियमाखालील कोणतेही अर्ज किंवा निर्देश यांसह) देखील निकालात काढील.

१. विधि अनुकूलन आदेश १९५० द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

२. सन १९७७ चा महाराष्ट्र अधिनियम, क्र. ४६, कलम १७ द्वारे मूळ कलमारेवजी कलम ३५ याखल करण्यात आले.

३. सन १९८४ चा महा. अधि. क्र. २७, कलम २(अ) द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

४. करील अधिनियमाच्या कलम २(ब) द्वारे मूळ मजकुराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

अशी कर्तव्ये पार पाडणारा आणि अशा शक्तीचा वापर करणारा न्यायाधीश हा जिल्ह्याचा प्रभारी पदनिर्देशित ^१[जिहा सहन्यायाधीश] ^२[अपर जिल्हा न्यायाधीश] किंवा यथास्थिति दिवाणी न्यायाधीश असेल आणि तो, जिल्हा न्यायाधीशाच्या पदावर यथोचितरीत्या नेमणूक केलेला अधिकारी त्या पदावर परत रुजू होईपर्यंत किंवा तो त्या पदाचा कार्यभार ग्रहण करीपर्यंत असा कार्यभार धारण करण्याचे चालू ठेवील”.

जिल्हा ३६. कोणत्याही जिल्हा न्यायाधिशास ^३[कोणताही ^४[जिहा सहन्यायाधीश]] उपलब्ध नसेल अशा न्यायाधिशाचे बाबतीत] तो सदर स्टेशन सोडून कामकाजाकरिता जिल्ह्यातील कोणत्याही जागी जाईल तेव्हा कलम ३५ अधिकार सोपविणे, मध्ये निकडीची म्हणून ज्या कोणत्याही कामांची गणना केली असेल ती कामे करण्याचा अधिकार सदर स्टेशनातील कोणत्याही ^५[अपर जिल्हा न्यायाधीशाकडे] किंवा त्याच्या गैरहजेरीत ^६[दिवाणी न्यायाधीशांकडे] सोपवून देण्याचा अधिकार आहे ; आणि अशा अधिकाराचांस यथास्थिती अशा सदर स्टेशनातील ^७[अपर जिल्हा न्यायाधीश] किंवा ^८[दिवाणी न्यायाधीश] म्हणून नामोदिस्त करण्यात आले पाहिजे.

दुयम ३७. कोणताही ^९[दिवाणी न्यायाधीश] मरण पावेल, किंवा त्यास तात्पुरते कामावरून दूर करण्यात न्यायाधिशाचे आले किंवा तो तात्पुरता गैरहजर असेल तेव्हा, जिल्हा न्यायाधिशास त्याच जिल्ह्यातील कोणत्याही अधीन तात्पुरते रिक्त न्यायालयाच्या न्यायाधिशाला रिक्त झालेल्या दुयम न्यायालयाच्या न्यायाधिशाची कामे अशा न्यायालयाच्या झालेलें पद, किंवा त्याच्या स्वतःच्या न्यायालयांच्या जागी करण्याचे अधिकार देता येतील. परंतु अशा प्रत्येक बाबतीत दोन्ही न्यायालयाची नोंदणी पुस्तके आणि दफतरे वेगवेगळी ठेवण्यात आली पाहिजे.

प्रकरण-आठ

प्रशासी अधिकारी

३८. [प्रशासी अधिकाराची नेमणूक वगैरे] हे कलम भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश या अन्वये निरसित करण्यात आले.

प्रशासी अधिकाराची कर्तव्ये ३९. “[दिवाणी न्यायालयांच्या प्रशासी अधिकाराची] कर्तव्ये.] उच्च न्यायालय वेळोवेळी विहित करील अशा नियमान्वये नियमित करण्यात आली पाहिजेत.

न्यायालयांचे कारकून नेमण्याचे कर्तव्ये ४०. “[या अधिनियमान्वये कोणत्याही दिवाणी न्यायालयास न्याय कारकून नेमण्याचा अधिकार आहे.] अशा कारकूनास उच्च न्यायालय वेळोवेळी विहित करील अशी करावयाची कामे धरून त्यास फिर्यादी स्वीकारण्याचा व त्यांची नोंदणी करण्याचा अधिकार आहे आणि ऊपर फिर्यादी स्वीकारण्यात न घाव्यात असे त्यास घाटत असेल त्या सर्व फिर्यादीचा त्याने न्यायालयाच्या न्यायाधिशाकडे उल्लेख केला पाहिजे ; तसेच त्यात आदेशिकावर सही करण्याचा आणि कागदपत्रांच्या अधिकृत प्रतीवर सही करण्याचा अधिकार आहे.

४०-अ. [न्यायालयाचे कारकून किंवा प्रशासी अधिकारी यांची बदली करण्याचा अधिकार] हे कलम भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश या अन्वये गाळण्यात आले.

१. सन १९८४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७, कलम २(ब) द्वारे मूळ मजकूराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

२. वरील अधिनियमावा कलम २(अ) द्वारे मूळ मजकूराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

३. सन १९७७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६, कलम १८ द्वारे हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.

४. मुंयई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९८५ (१९८४ चा मुंयई १०) याचे कलम ४ तरोच सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४८, कलम ३ मूळ मजकूराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

* सन १९८४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७, कलम ३(क) च्या तरतुदीनुसार मूळ मजकूराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

५. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेशाद्वारे मूळ मजकूराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

६. वरील प्रभागे मूळ मजकूराएवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

प्रकरण-नंजः

संकीर्ण

४१. उच्च न्यायालय वेळोवेळी विहित करील अशा नियमानुसार प्रत्येक दिवाणी न्यायालयाचे कामकाज कामकाज ठेवण्यासंबंधी ठेवले पाहिजे व त्याची नोंद केली पाहिजे. कागदपत्रांच्या नकला कोणत्या नियमान्वये द्यावा ते नियम नियम. ठरविण्याचाही उच्च न्यायालयास अधिकार आहे.

१४१-अ. (१) उच्च न्यायालयास पुढील गोटीसाठी वेळोवेळी, या अधिनियमास किंवा त्या त्या वेळी लायसन अंमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमास सुसंगत असे नियम करण्याचा अधिकार आहे :— दिलेले विनंती- अर्ज लिहून देणे.

(अ) त्यास अधिन असाऱ्याचा न्यायालयात ज्या इसमास विनंती अर्ज लिहून देणारे म्हणून परवानगी भिले ते इसम ठरविणे ;

(ब) अशा इसमास लायसन देणे, त्याच्या कामकाजाची पद्धत ठरविणे आणि त्यांनी घ्यावयाची फी याबाबत नियमन करणे ; आणि

(क) अशा रीतीने तयार करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केले असता त्याबद्दल पन्नास रुपयाहून अधिक नाही इतक्या दंडाची. शिक्षा ठरविणे, आणि नियमांचे असे उल्लंघन केलेल्या बाबीची ज्या प्राधिकाऱ्यास चौकशी करता येईल आणि शास्ती लादता येईल तो प्राधिकारी ठरविणे.

(२) पोट-कलम (१), खंड (क) अन्वये बसविलेला प्रत्येक द्रव्यदंड हा, फौजदारी न्यायाधिशाने त्याचे सामान्य क्षेत्राधिकार चालवून बसविलेल्या दंडाप्रमाणे बसूल करता येईल.]

४२. उच्च न्यायालयाने ३ [३[राज्य] शासनाची] मंजुरी घेऊन, या अधिनियमान्वये रचना केलेल्या आदेशिकेची न्यायालयाने किंवा अशा न्यायालयाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने कोणत्याही आदेशिकेबद्दल घ्यावयाची फी विहित केली पाहिजे आणि तिचे नियमन केले पाहिजे.

अशा रीतीने विहित केलेल्या फीचे कोष्टक ४[राजपत्रात] प्रसिद्ध केले पाहिजे.

४३. रविवार * * * * *
तसेच प्रत्येक किंवा हरएक जिल्हासाठी जे अन्य उच्च न्यायालय मंजूर करील ते खेरीजकरून इतर दिवशी न्यायालयाची जिल्हा न्यायालये आणि अधीन न्यायालये भरविण्यात आली पाहिजेत.
बैठक.

उच्च न्यायालयास त्याच्या नियंत्रणाखालील दिवाणी न्यायालयास प्रत्येक वर्षी एकदर सहा आठवड्यापेक्षा सुट्ट्या. जास्त नाही इतक्या मुदतीकरिता कामकाज बंद ठेवण्यास परवानगी देण्याचा अधिकार आहे.

१. मुंबई दिवाणी न्यायालये (सुधारणा) अधिनियम, १९०० (१९०० चा मुंबई १) कलम ९ द्वारे कलम ४१ अ दोखल करण्यात आले.

२. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश याद्वारे मूळ मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

३. विधि अनुकूलन आदेश १९५० द्वारे मूळ मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

४. भारतीय विधि अनुकूलन परिषद आदेश याद्वारे मूळ मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.

५. सन १९८३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०, कलम ५ द्वारे हा मजकूर वगळण्यात आला.

शा.मु.ओ.—(एच) २७७-६,०५०-१-२००७.

शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद.